

महाराष्ट्र विधानसभा

तिसरे अधिवेशन, २०२२

सन २०२२-२३ च्या प्रवणी मागण्यांवरील

माननीय अध्यक्षांनी मान्य केलेल्या कपात सूचनांची यादी

सोमवार, दिनांक २२ ऑगस्ट, २०२२

नियोजन विभाग

कपात सूचनांची एकूण संख्या - ८

अ.क्र.	कपात सूचना क्र.	कपात रूपये	सदस्यांचे नाव व विषय
			<p>पूरक मागणी क्रमांक: ओ-९ मुख्य लेखाशीर्ष: ३६०४, स्थानिक संस्था व पंचायतराज संस्था यांना नुकसानभरपाईच्या व अभिहंस्ताकित रकमा देणे बाब क्रमांक: १६५, रूपये:- ५,००,००,००,०००/- श्री. चेतन तुपे</p>
(१)	४३६६	१०	<p>पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पाच्या स्वारगेट-हडपसर-लोणी मार्गाकित्या सुरु असलेल्या DPR च्या कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध करण्याची आवश्यकता, ही मार्गीका नागपूर मेट्रोप्रमाणे दुमजी व्हावी, अशी स्थानिक लोकप्रतीनिधींची मागणी असणे, हा पुणे-सोलापूर महामार्गाचा भाग असल्याने मार्गीकेचा खालचा मजला स्थानिक वाहतूकीसाठी आणि वरचा मजला बाहेर जाणाऱ्या वाहनांसाठी असावा, अशा स्वरूपाची लेखी मागणी हडपसरच्या लोकप्रतीनिधींनी महामेट्रो, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेली असणे, या मागणीवर तातडीने निर्णय होऊन कार्यवाही सुरु होण्याची आवश्यकता व त्यासाठी करावयाची कार्यवाही व उपाययोजना.</p>
(२)	४३६७	१०	<p>पुण्यामधील स्वारगेट ते कात्रज, मेट्रो प्रकल्पाचे काम वेगाने पुर्ण होण्यासाठी राज्य सरकारकडून पुरेसा निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची आवश्यकता व त्यासाठी करावयाची कार्यवाही व उपाययोजना.</p> <p>श्री. दौलत दरोडा</p>
(३)	४३०८	१०	<p>ठाणे व पालघर जिल्हा नियोजन विभागाकडून शहापूर मतदारसंघावर सर्व विभागवार निधी वितरण होत असलेला सतत अन्याय याबाबत योजनाची पूर्व कल्पना नियोजन अधिकारी ठाणे / चार वेळेत न मिळते अनेक वेळा निधि मागणी पत्रव्यवहार करूनही मंजुरी मिळत नसल्यामुळे मतदार संघातील जनतेवर होत असलेला अन्याय पर्यायी विकासपासून गावे वंचित राहणे दिलेला पत्राला उत्तरही न देणे याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.</p> <p>श्री. अजित पवार</p>
(४)	४४१३	१००	<p>नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये नागरी सेवा व सुविधांची कामे करण्यासाठी मा.मंत्री (नियोजन) यांचे मान्यतेने लोकप्रतिनिधींच्या शिफारसीनुसार त्यांचे</p>

अ.क्र.	कपात	कपात	सदस्यांचे नाव व विषय
	सूचना	रूपये	
	क्र.		

मतदारसंघात विकास कामांना निधी वितरीत करण्यात येणे, या अनुषंगाने पावसाळी अधिवेशन सन-२०२२ मध्ये सादर झालेल्या रूपये ३५० कोटीमधून नगरपालिका/नगरपरिषदा/नगरपंचायत क्षेत्रात नागरी सेवा व सुविधांच्या विकासाची कामे हाती घ्यावयाची आहेत. यातून सर्व विधीमंडळ सदस्यांच्या मतदारसंघ निहाय समन्यायी वाटप करण्यात येईल किंवा कसे, याबाबत शासनाने करावयाची तातडीची कार्यवाही व उपाययोजना.

अॅड. अशोक पवार

- (५) ४४५० १० महाराष्ट्राची अस्मिता, स्फूर्तीस्थान स्वराज्यरक्षक श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे जागतिक दर्जाचे स्मारक वदु बु. ता. शिरूर व तुळापूर ता. हवेली येथे उभारण्यात येणे, त्यानुसार जागतिक दर्जाच्या आराखड्यास रूपये २६९.२४ कोटी एवढी रक्कमेची प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली असणे, सादरहू आराखड्यास कुठलीही स्थगिती न देता त्यांचे काम जलद गतिने करण्याबाबत आपण सूचना देण्यात येणे, स्वराज्यरक्षक श्री छत्रपती संभाजी महाराज यांचे जागतिक दर्जाचे स्मारक होणे हे खूप गरजेचे असून महाराजांचा बलिदानाचा इतिहास सर्व जगापुढे मांडला जाईल अशा लोकोत्तर राजांचे स्मारक माहे मार्च, २०२५ पूर्वी करणेबाबत शासनाने शासन निर्णयाद्वारे सूचित केले असणे, मा. जिल्हाधिकारी, पुणे यांच्या निखाती विकास आराखड्यानुसार कामे पूर्ण करणेबाबत आदेशित करण्यात येणे, तरी वरील कामे प्राधान्याने मंजूर करण्याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.

श्री. छगन भुजबळ

- (६) ४२८३ १० श्री संत सावता महाराज समाधी स्थळ, अरण जि.सोलापूर या स्थळाचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर करण्याची आवश्यकता असणे, पंढरपूरला जातांना वर्षभर लक्षावधी भक्तमंडळी अरणभेडी येथे थांबतात आणि सावता महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेत असणे, या तीर्थक्षेत्रास भेट देणारे पर्यटक व भाविकांना सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने या ठिकाणी अनेक पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची गरज असणे, यासाठी या क्षेत्राचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा करण्याची आवश्यकता असणे, तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये पुढील कामांचा समावेश करण्याची मागणी असणे, श्री. संत सावता महाराज संजीवन समाधीचा विकास, श्री. संत सावता महाराज ज्या घरात राहत होते त्या परिसराचा विकास, त्यांच्या अभंगातील विहिरीचे जतन व पुनर्विकास, शिंदेवाडा पुनर्विकास, यात्री निवास बांधकाम करणे, अन्नछत्र उभारणे, सुंदर वास्तुशिल्प प्रवेशद्वार, ऐतिहासिक पार्श्वभूमी कंपाऊंड वॉल, वाहनतळ सुविधा, बस स्टँड, पोलीस मदत केंद्र, पर्यटक स्वागत कक्ष, उपहारगृह कॅफेटेरिया, फुले - नारळ, हस्तकला विक्री इत्यादी दुकाने, नियंत्रण कक्ष, डीजीटल लॉकर, संस्थान कार्यालय, आरोग्य कक्ष, स्वच्छतागृहे, तिकीट कक्ष, परिसर सौंदर्यीकरण, लॉन / गार्डन, वृक्ष लागवड, माहिती फलके,

अ.क्र.	कपात	कपात	सदस्यांचे नाव व विषय
	सूचना	रूपये	
	क्र.		

एलईडी स्क्रीन, सीसीटीव्ही, संगीत कारंजे, साउंड व स्पीकर सिस्टीम, अग्निशमन व्यवस्था, सांडपाणी व्यवस्था, पिण्यासाठी पाणीपुरवठा/आरओ फिल्टर, अंतर्गत व परिसरातील विद्युत व्यवस्था, सौर उर्जा वापर या बाबींचा सदर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये समावेश करण्याची आवश्यकता असणे, सदर आराखडा मंजूर करणेसाठी शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.

- (७) ४२८५ १० ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मस्थान मौजे नायगाव ता.खंडाळा जि.सातारा या स्थळाचा विकास आराखडा तयार करण्याची आवश्यकता असणे,भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव मौजे नायगाव,ता.खंडाळा जि.सातारा या ऐतिहासिक 'क'वर्ग पर्यटन/तिर्थस्थळाच्या ठिकाणी सन २००४ मध्ये शासनातर्फे सावित्रीबाई फुले यांचे राज्य संरक्षित राष्ट्रीय स्मारक उभारण्यात आले असणे, तसेच या ठिकाणी आद्य स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील घडलेल्या निवडक प्रसंगांची उठावदार शिल्पे असणारी शिल्पसृष्टी उभारण्यात आली असणे, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची माहिती घेण्यासाठी विविध सामाजिक संस्था,शैक्षणिक सहली वर्षभर मौजे नायगाव ता.खंडाळा जि.सातारा या ठिकाणी भेट देत असणे, त्यामुळे या ठिकाणी आधिकारिक पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध होण्यासाठी या स्थळाचा विकास आराखडा तयार करण्याची नितांत आवश्यकता असणे,सदर विकास आराखड्यामध्ये सावित्रीसृष्टी प्रकल्पाची उभारणी व सावित्रीसृष्टी प्रकल्पासाठी भूसंपादन, पहिली ते डॉक्टरेट पर्यंत उच्च शिक्षणाची सुविधा,अद्ययावत वाहनतळ सुविधा,रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण व भुयारी गटार योजना, ऐतिहासिक पाणवठ्यावर घाट बांधणे,सुंदर वास्तूशिल्प प्रवेशद्वार,पोलीस मदत केंद्र,पर्यटक स्वागत कक्ष,अद्ययावत ग्रंथालय,शासकीय विश्रामगृह, उपहारगृह,कन्व्हेन्शन सेंटर,स्वच्छतागृहे,परिसर सौंदर्यीकरण, सावित्रीबाई फुले स्मृती उद्यान,लॉन्स,वृक्ष लागवड, माहिती फलके, सीसीटीव्ही, पिण्यासाठी पाणीपुरवठा, भूमिगत सांडपाणी व्यवस्था,परिसरातील रस्त्यांची सुधारणा,विद्युत व्यवस्था,सौर उर्जा वापर, ग्रामसचिवालय,नायगाव डॅम नं २ लगत बोट क्लब,निवासी अध्यासन केंद्र,पर्यटक निवास इ. चा समावेश असलेला विकास आराखडा तयार करण्याची मागणी असणे, यावर शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.

श्री. विजय वडेटीवार

- (८) ४३५४ १० चंद्रपूर जिल्हयातील जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) च्या अंतर्गत सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात लहान ग्रामपंचायतीला जनसुविधाची कामे मंजूर करण्यात येणे, चंद्रपूर जिल्हा परिषदेने प्रस्तावित केलेल्या यादीतील कामांनाच मंजूर देण्यात येणे, मात्र या कामांना सुरवातच करण्यात आलेली नसतांना सुध्दा, या कामामध्ये अनियमिता आढळून येत असल्याची तसेच या कामामध्ये प्रचंड आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे खोटी तक्रार मा.उपमुख्यमंत्री यांच्याकडे दिनांक ६

अ.क्र.	कपात	कपात	सदस्यांचे नाव व विषय
	सूचना	रूपये	
	क्र.		

जुलै, २०२२ ला एका पक्षाच्या जिल्हा अध्यक्षांनी करणे, या तक्रारी संदर्भात कोणतीही चौकशी न करता चंद्रपूर जिल्हयात मंजूर झालेल्या जनसुविधेच्या कामांना उपसचिव नियोजन विभाग, मंत्रालय मुंबई यांनी दिनांक १४ जुलै, २०२२ च्या पत्रान्वये स्थगिती देणे, त्यामुळे ग्रामीण भागातील महत्वाचा दुवा असलेल्या ग्रामपंचायतीला मंजूर करण्यात आलेले जनसुविधेच्या कामे ठप्प पडल्याने नागरिकांत पसरत असलेले तिव्र असंतोष व संतापाचे वातावरण, त्यामुळे दिनांक १४ जुलै, २०२२ रोजीच्या पत्रान्वये नियोजन विभाग मंत्रालय मुंबई यांनी दिलेला स्थगिती रद्द करून चंद्रपूर जिल्हयातील जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या जनसुविधेचे कामे पुर्ववत सुरू ठेवण्यासाठी राज्य शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.

विधान भवन
मुंबई,
दिनांक : २२ ऑगस्ट, २०२२

राजेन्द्र भागवत,
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानसभा

याची प्रत :

- (१) मंत्री व राज्यमंत्री
- (२) विधानसभेचे सर्व सदस्य.
- (३) नियोजन विभाग (१० प्रती)
- (४) संसदीय कार्य विभाग.
- (५) वित्त विभाग.

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई